

**B. P. ED. SEM – II (CBCS) (2015 Course) : WINTER - 2018**  
**SUBJECT: ELECTIVE-II - ADAPTED PHYSICAL EDUCATION**

Day: Friday  
Date: 19/10/2018

Time: 10.00 A.M. TO 01.00 P.M.  
Max. Marks: 60

**W-2018-0572**

**N.B:**

- 1) All questions are **COMPUSLORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

---

**Q.1** Write about need and importance of Adapted Physical Education and Sports. **(12)**

**OR**

Elaborate organization of Adapted Physical Education and Sports.

**Q.2** Write about Principles of Adapted Physical Education and Sports. **(12)**

**OR**

Elaborate method and approach in teaching Adapted Physical Education.

**Q.3** Write about Motor development and Perceptual Motor development. **(12)**

**OR**

Elaborate the role of games and sports in Adapted Physical Education.

**Q.4** Write about Behavioral and Special learning disability. **(12)**

**OR**

Elaborate the role of games and sports in Adapted Physical Education.

**Q.5** Write short notes on **ANY THREE** of the following: **(12)**

- a) Adapted Sports-Para Olympics
- b) Development of IEP
- c) Early Childhood
- d) HRPF

\* \* \* \* \*

---

मराठी रूपांतर

सूचना -

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक गुण दर्शवितात.

- 
- |       |  |      |
|-------|--|------|
| प्र.१ | दिव्यांगासाठी शारीरिक शिक्षण आणि खेळाची गरज आणि महत्व लिहा.<br>किंवा<br>दिव्यांग शारीरिक शिक्षण आणि खेळाचे संघटन विस्तृत करा.                | (१२) |
| प्र.२ | दिव्यांग व्यक्तिसाठी शारीरिक शिक्षण आणि खेळाची तत्वे लिहा.<br>किंवा<br>दिव्यांग व्यक्तींना अध्यापन करतानाच्या पध्दती आणि प्रवाह विस्तृत करा. | (१२) |
| प्र.३ | कारक विकास आणि अवबोधाचा कारक विकास याबद्दल लिहा.<br>किंवा<br>बालपण आणि दिव्यांगासाठी शारीरिक शिक्षण विस्तृत लिहा.                            | (१२) |
| प्र.४ | वर्तनाशी संबंधित आणि अध्ययन अक्षमतेबद्दल लिहा.<br>किंवा<br>दिव्यांगासाठी शारीरिक शिक्षण आणि खेळाची भूमिका स्पष्ट करा.                        | (१२) |
| प्र.५ | टीपा लिहा (कोणत्याही तीन)<br>अ) पॅराऑलंपिक<br>ब) व्यक्तिगत शिक्षण कार्यक्रम विकास<br>क) बालपण<br>ड) आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढता           | (१२) |
-